



SE/CS/2023-24/29

14<sup>th</sup> August 2023

To,  
BSE Limited  
Phiroze Jeejeebhoy Towers,  
Dalal Street, Fort,  
Mumbai – 400 001  
Company Scrip Code – 530871  
**Code No: 530871**

To,  
National Stock Exchange of India Limited  
Exchange Plaza, Plot no. C/1, G Block,  
Bandra-Kurla Complex, Bandra (W),  
Mumbai – 400 051  
Company Scrip Code – CHEMBOND  
**Code: CHEMBOND**

**Ref: ISIN: INE995D01025**

**Sub:** Submission of Newspaper Advertisement – Unaudited Financial Results of the Company for the quarter ended 30<sup>th</sup> June, 2023 published in newspapers on 14<sup>th</sup> August, 2023

Dear Sir / Madam,

Pursuant to the provisions of Regulation 30 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we submit herewith the extract of the Unaudited Financial Results of the Company for the quarter ended 30<sup>th</sup> June, 2023 published in newspapers, Business Standard and Mumbai Lakshadeep (Marathi) on 14<sup>th</sup> August, 2023.

Please take the above information on record.

Thanking You

Yours faithfully,

for **CHEMBOND CHEMICALS LIMITED**

**Suchita Singh**  
Company Secretary & Compliance Officer

Encl: As above

**BEFORE THE HON'BLE NATIONAL COMPANY LAW TRIBUNAL, MUMBAI BENCH -IV**  
**CP (CAA) NO. 191 OF 2023**  
 IN  
 CA (CAA) NO. 250/MB/2021  
 In the matter of Companies Act, 2013  
 AND  
 In the matter of Section 230 to 232 and other applicable provisions of the Companies Act, 2013 and Rules framed thereunder;  
 AND  
 In the matter of Scheme of Amalgamation of Rajkiran Textiles Private Limited ("Transferor Company No.1") Akash Equities Private Limited ("Transferor Company No.2"), Akash Media and Entertainment Private Limited ("Transferor Company No.3"), Jas Jig Consolidated Trading Private Limited ("Transferor Company No.4") With Akash Universal Limited, ("Transferor Company")

**Rajkiran Textiles Private Limited**  
 ...First Applicant Company/ Transferor Company No. 1  
**Akash Equities Private Limited**  
 ...Second Applicant Company/ Transferor Company No. 2  
**Akash Media and Entertainment Private Limited**  
 ...Third Applicant Company/ Transferor Company No. 3  
**Jas Jig Consolidated Trading Private Limited**  
 ...Fourth Applicant Company/ Transferor Company No. 4  
 With  
**Akash Universal Limited**  
 ...Fifth Applicant Company/ Transferor Company

**NOTICE OF PETITION**  
 Petition under sections 230 to 232 of the Companies Act, 2013 presented Scheme of Amalgamation of Rajkiran Textiles Private Limited ("Transferor Company No.1"), Akash Equities Private Limited ("Transferor Company No.2"), Akash Media and Entertainment Private Limited ("Transferor Company No.3"), Jas Jig Consolidated Trading Private Limited ("Transferor Company No.4") With Akash Universal Limited, ("Transferor Company") which was admitted by the Hon'ble NCLT, Mumbai Bench on 18th September, 2023. Any one desirous of supporting or opposing the said Petition should send to the Petitioner's Authorised Representative (AR) Notice of his intention signed by him or his advocate not later than two days before the date fixed for the hearing of the Petition, the grounds of opposition or a copy of affidavit shall be furnished with such notice. A copy of the Petition will be furnished by the Petitioner's AR to any person requiring the same on payment of the prescribed charges for the same.

**Dated this 14<sup>th</sup> August, 2023.**  
**FOR S. K. JAIN & CO.**  
 Authorised Representative for the Petitioner.  
 M/S. S. K. JAIN & CO.  
 Authorized Representative for the Petitioner,  
 11, Friends Union Premises Co-Operative Society, 227, PD Mello Road, Next to Hotel Manaha, Fort, GPO, Mumbai-400001  
 Mobile: 9619643086

**BEFORE THE HON'BLE NATIONAL COMPANY LAW TRIBUNAL, MUMBAI BENCH, COURT III**  
**CP (CAA) NO. 186/MB -II/2023**  
 IN  
 CA (CAA) NO. 97/MB -II/2023  
 In the matter of Companies Act, 2013;  
 AND  
 In the matter of Sections 230 to 232 of the Companies Act, 2013 and other related provisions and Rules made therefor;  
 AND  
 In the matter of Scheme of Merger by Absorption of Bhagyalaxmi General Trading Private Limited (Transferor Company) by Trustrac Private Limited (Transferor Company) and their respective shareholders

**BHAGYALAXMI GENERAL TRADING PRIVATE LIMITED, a company incorporated under the Companies Act, 1956 and having its registered office at 602, A-Block, Shivsagar Estate, Dr. Amnie Besant Road, Worli, Mumbai - 400018.**  
 Email: dinkar@trustrac.com Mob: 9867133773

**...First Petitioner Company / Bhagyalaxmi / Transferor Company**

**TRUSTRAC PRIVATE LIMITED, a company incorporated under the Companies Act, 1956 and having its registered office at 602, A-Block, Shivsagar Estate, Dr. Amnie Besant Road, Worli, Mumbai - 400018.**  
 Email: dinkar@trustrac.com Mob: 9867133773

**...Second Petitioner Company / Trustrac / Transferor Company (Hereinafter collectively referred to as "Petitioner Companies")**

**NOTICE OF HEARING**  
 A Petition under section 230 to 232 and other applicable provisions of the Companies Act, 2013 for the sanction of Scheme of Merger by Absorption of Bhagyalaxmi General Trading Private Limited (Transferor Company) by Trustrac Private Limited (Transferor Company) and their respective shareholders, presented by the Petitioner Companies on 06 July, 2023 before the Hon'ble National Company Law Tribunal, Mumbai Bench ("NCLT") and was admitted by the Hon'ble NCLT on 12 July 2023. The aforesaid petition is fixed for hearing before the Hon'ble NCLT on 24 August, 2023. If any person concerned is desirous of supporting or opposing the said Petition, he/she/it should send notice of his/her/its intention signed by him/her/it or his/her/its advocate to the National Company Law Tribunal, Mumbai Bench, 4th Floor, NTL Exchange Building, G.D. Somani Marg, Near G.D. Somani International School, Cuffe Parade, Mumbai - 400005 and at its Email ID: ncltmumbai3@gmail.com not later than two days before the date fixed for the hearing of the Petition. Copy of the said representation may simultaneously be sent at the registered office of the respective Petitioner Companies and on the Email ID of the Companies: dinkar@trustrac.com and at the Email ID of the Advocate: advocatestrustrac@gmail.com. Where any person concerned seeks to oppose the aforesaid petition, the grounds of opposition or a copy of affidavit in that behalf should be furnished with such notice. The copy of the Petition can be obtained free of charge by sending an enquiry at Email ID of the Companies: dinkar@trustrac.com and at the Email ID of the Advocate: advocatestrustrac@gmail.com not later than two days before the date fixed for hearing of the Petition.

**Sd/-**  
**Shruti Kelji - Pednekar**  
 Advocate for the Petitioner Companies  
**Dated this 12th day of August, 2023**

**H.P. COTTON**  
**TEXTILE MILLS LTD**  
**H. P. COTTON TEXTILE MILLS LTD**  
 (CIN: L18104HR1981PLC012274)  
**REGD OFFICE: 15th K.M. Stone, Delhi Road, V.P.O. Mayar, Hisar-125044**  
 Website: www.hpthreads.com E-mail: info@hpthreads.com  
 Tel: +91 11 41540471/2/3, Fax: +91 11 49073410

**EXTRACT OF UNAUDITED STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE, 2023**  
 (In Lakhs, unless otherwise stated)

Sl. No.	Particulars	STANDALONE RESULTS				CONSOLIDATED RESULTS			
		Quarter ended 30-06-2023 (Unaudited)	Quarter ended 31-03-2023 (Refer Note 3)	Quarter ended 30-06-2022 (Unaudited)	Year ended 30-06-2022 (Audited)	Quarter ended 30-06-2023 (Unaudited)	Quarter ended 31-03-2023 (Refer Note 3)	Quarter ended 30-06-2022 (Unaudited)	Year ended 31-03-2022 (Audited)
1.	Total Income from Operations	2664	2041	2068	8606	2664	2041	2068	8606
2.	Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary Items)	(119)	(401)	(184)	(1877)	(120)	(402)	(184)	(1879)
3.	Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	(119)	(401)	(184)	(1877)	(120)	(402)	(184)	(1879)
4.	Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	(92)	(383)	(141)	(1805)	(93)	(384)	(141)	(1807)
5.	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	(93)	(397)	(141)	(1808)	(94)	(398)	(141)	(1810)
6.	Paid-up equity share capital (Face Value of Rs. 10 each)	392	392	387	392	392	392	387	392
7.	Other Equity	-	-	-	908	-	-	-	908
8.	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations)								
	(a) Basic (in Rs.)	(2.36)	(9.87)	(3.64)	(46.66)	(2.36)	(9.87)	(3.64)	(46.66)
	(b) Diluted (in Rs.)	(2.36)	(9.87)	(3.64)	(46.66)	(2.36)	(9.87)	(3.64)	(46.66)

**Notes:**  
 1. The above financial results of H.P. Cotton Textile Mills Limited ("the Company") have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on 12th August, 2023.  
 2. The above is an extract of the detailed format of unaudited Financial Results for the quarter ended June 30, 2023, filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the financial results for the quarter ended June 30, 2023 is available on the Stock Exchange website (www.bseindia.com) and the company's website (www.hpthreads.com).  
 3. The figures for the quarter ended March 31, 2023 are the balancing figures in respect of the full financial year and published year to date figures up to the third quarter of year ended March 31, 2023.

Place: New Delhi  
 Date: August 12, 2023

For H.P. Cotton Textile Mills Ltd.  
 Raghav Kumar Agarwal  
 Executive Director, CEO & CFO  
 DIN: 02339620

**COASTAL CORPORATION LIMITED**  
 CIN: L63040AP1981PLC003047  
 Regd. Office: 15-1-373, Nowroji Road, Maharashtra, Visakhapatnam-530002, INDIA  
 Ph : 0891-2567118, Fax : 0891-2567132, Website: www.coastalcorp.co.in  
 Email: cclinvestors@gmail.com, csc@coastalcorp.co.in

**EXTRACT OF CONSOLIDATED UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30.06.2023**  
 (Rupees in Lakhs)

Sl. No.	Particulars	Consolidated			
		Quarter ended 30-06-2023	Quarter ended 30-06-2022	31-03-2023	31-03-2022
1	Total Income from operations(net)	10,165.42	12,199.93	36,426.54	50,438.30
2	Net Profit/(loss)for the period before tax	483.50	1,172.66	1,076.10	1,934.71
3	Net Profit/(loss) for the period after tax	328.31	878.94	669.89	1,355.34
4	Total comprehensive income for the period (comprising profit for the period after tax and other comprehensive income after tax)	322.32	781.62	635.64	1,288.09
5	Paid-up Equity Share Capital (Face Value Rs.10/- each)	1,299.34	1,157.88	1,295.97	1,157.88
6	Reserves excluding Revaluation Reserve as on 31.03.2023			23,175.13	19,299.00
7	Earnings Per Share( of Rs. 10/- each)				
	Basic	3.62	7.59	5.55	12.55
	Diluted	3.47	7.59	5.55	11.71

**Key numbers of Standalone Financials**

Sl. No.	Particulars	Quarter ended 30-06-2023	Quarter ended 30-06-2022	31-03-2023	31-03-2022
1	Total Income from operations(net)	9,613.63	10,473.45	34,777.96	47,252.85
2	Net Profit/(loss) before tax	623.87	1,157.55	1,297.63	2,071.71
3	Net Profit/(loss) after tax	468.96	863.88	895.58	1,499.26

**Notes:**  
 1. The above results for the quarter ended 30.06.2023 have been audited by the statutory auditors, reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors in their meeting held on 12.08.2023.  
 2. The above is an extract of the detailed format of the Consolidated Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Standalone and Consolidated Financial Results are available on Company's website at www.coastalcorp.co.in and also as per the website of the Stock Exchanges at www.bseindia.com & www.nseindia.com

For and on behalf of Board of Directors  
**Sd/- T. VALSARAJ, Managing Director**

Place : Visakhapatnam  
 Date : 12-08-2023

**PHOTOQUIP INDIA LIMITED**  
 CIN : L74940MH1992PLC067864  
 Regd. Office - 10/116, Salt Pan Division, Vidyankar College Road, Sangam Nagar, Andip Hill, Wadala, Mumbai - 400 037.  
 Phone : 022 24110 110 Email: info@photoquip.com Website : www.photoquip.com

**EXTRACT OF STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE, 2023**  
 (Rs. in Lacs except EPS figure)

Sl. No.	Particulars	Quarter ended 30.06.2023	31.03.2023	Quarter ended 30.06.2022
		Unaudited	Unaudited	Unaudited
1	Total Income from operations	349.04	1,192.75	249.15
2	Net (Loss)/Profit for the period (before Tax and Exceptional Items)	(78.32)	(323.73)	(83.57)
3	Net (Loss)/Profit for the period before tax (after Exceptional Items)	(78.32)	(323.73)	(83.57)
4	Net (Loss)/Profit for the period after tax (after Exceptional Items)	(91.18)	(410.33)	(104.09)
5	Total Comprehensive Income for the period (Comprising (Loss)/Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	(91.17)	(410.31)	(104.08)
6	Equity Share Capital of Rs.10/- each	480.06	480.06	480.08
7	Other equity (Excluding Revaluation Reserve)	-	-	-
8	Earnings Per Share (of Rs.10/- each)			
	1. Basic:	(1.89)	(8.55)	(2.17)
	2. Diluted:	(1.89)	(8.55)	(2.17)

**Notes:**  
 a) The above is an extract of the detailed format of Unaudited Financial Results for the quarter ended 30th June, 2023, filed with the Stock Exchange on 12th August, 2023 under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the aforesaid Financial Results are available on the website of BSE Limited (www.bseindia.com).  
 b) The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on 12th August, 2023. The Statutory Auditors of the Company have carried out a Limited Review of the above results.

For Photoquip India Limited  
**Sd/- Dhava J. Soni**  
 Director  
 DIN : 00751362

Place : Mumbai  
 Date : August 12, 2023

**YES BANK LIMITED**  
 Registered Office: Yes Bank House, Western Express Highway, Santacruz (E), Mumbai, 400055  
 Branch: 15th Floor, C Wing, Empire Tower, Reliable Tech Park, Cloud City Campus, Plot No. 31, Thane-Salve Road, Andri, Navi Mumbai - 400708

**POSESSION NOTICE (U/s. Rule 8 (1) - for immovable property)**  
 The undersigned being the Authorized Officer of YES Bank Ltd. under the provisions of the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under Sec.13(12) read with rule 9 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued demand notice calling upon the borrowers, co-borrowers, mortgages/guarantors mentioned hereunder to repay the amounts mentioned in the notices U/s. 13(2) of the said Act within a period of 60 days.  
 The borrowers having failed to repay the said amount, notice is hereby given to the borrowers and public in general that the undersigned has taken Symbolic Possession of the properties described herein below in exercise of powers conferred on me under Sec. 13(4) of the said Act read with Rule 9 of the said Rules. The respective borrowers in particular and public in general are hereby cautioned not to deal with the said properties and any dealing with this property will be subject to the charge of the YES Bank Ltd. for the respective amount mentioned herein below along with interest thereon at contracted rate.

Name of Borrowers/Guarantor/Mortgages	Loan No./ Cust. ID	Description of Secured Asset	Notice Amount (Rs.)	Date of Notice U/s.13(2) Date of Possession
Kalid Events, Mangal Jaysing Tikam, Aniket Tikam, Shital Tikam	MOR001187 & MOR0001000652000	Flat No. 203, Area Admeasuring 640.00 Sq. Ft., 2nd Floor, Bldg. No. 2, Rajeshwari Heights, Lying Behind And Situated At Moujle Village Gauripada, Survey No. 38, Hissa No. 31, Tal. Kalyan, Dist. Thane	₹ 46,39,243.93	17-05-2022 10-08-2023
Jagdish Baliram Yadhav, Arwari Jagdish Yadav	AFH02520 0807995	Flat No. 005, Ground Floor, Area Admeasuring 22.40 Sq. Mtrs., Phase - 1, Building Known As Aawas Deep, Village Badapur, Kulgaon Badapur, Tal. Ambarnath, Dist. Thane	₹ 14,18,500.88	20-04-2023 11-08-2023
Manishkumar Thakur, Rakhi Kumari	AFH00010 0643190 & AFH02520 1352905	Flat No. 101, Area Admeasuring 18.43 Sq. Mtrs., + 201 Sq. Mtrs. Balcony, + 4.20 Sq. Mtrs. Open Terrace, Total Area. Am. 24.83 Sq. Mtrs. 1st Floor, Omkar Residency, Village Jovri, Tal. Ambarnath, Badapur, Dist. Thane-421503	₹ 13,51,996.34	17-05-2022 11-08-2023
Laxman Kalidas Bhore, Laxmi Laxman Bhore	AFH00010 0913563	Flat No. 816, 8th Floor, Area Admeasuring 28.255 Sq. Mtrs. Carpet Area, B Wing, Trishul Golden Valley, Village Sorvali, Tal. Ambarnath, Badapur, Dist. Thane-421503	₹ 20,63,886.63	20-04-2023 11-08-2023

As contemplated U/s.13(8) of the Act, in case our dues together with all costs, charges and expenses incurred by us are tendered at any time before the date fixed for sale or transfer, the secured asset shall not be sold or transferred by us, and no further step shall be taken by us for transfer or sale of that secured asset

Sd/-  
 Authorized Officer  
**YES Bank Ltd.**

Place : Mumbai

**Chembond Chemicals Limited**  
 CIN : L24100MH1975PLC018235  
 Regd. Office : Chembond Centre, EL 71, Mahape MIDC, Navi Mumbai - 400 710  
 Email id : info@chembondindia.com, Website : www.chembondindia.com

**Extract of Consolidated Unaudited Financial Results for the Quarter ended 30<sup>th</sup> June, 2023**  
 (Rs. in Lakhs)

Sl. No.	Particulars	Consolidated			
		Quarter ended 30.06.2023	31.03.2023	Quarter ended 30.06.2022	Year ended 31.03.2023
1	Total Income from Operations	11,667.66	12,369.64	9,805.32	44,508.02
2	Net Profit from ordinary activities before tax (before Exceptional and Extraordinary Items)	1,064.40	1,307.90	20.08	3,366.79
3	Net Profit for the Period before tax (after Exceptional and Extraordinary Items)	1,064.40	1,307.90	20.08	3,366.79
4	Net Profit for the Period after tax (after Exceptional and Extraordinary Items)	870.73	1,018.46	(133.90)	2,476.07
5	Total Comprehensive Income for the period (Comprising profit for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax))	874.66	1,030.36	(132.61)	2,491.77
6	Paid-up equity share capital (face value of Rs 5 per share)	672.41	672.41	672.41	672.41
7	Reserves (excluding Revaluation Reserve as per balance sheet of previous accounting year)				31,515.01
8	Earning Per Share (of Rs 5 each) (not annualised)				
	Basic and Diluted EPS	6.46	7.58	(1.02)	18.36

**NOTES:**  
 1. The above results for the quarter ended 30<sup>th</sup> June, 2023, have been reviewed by the Audit Committee, approved by the Board of Directors at their meeting held on 12<sup>th</sup> August, 2023 and have been subjected to limited review by the Statutory Auditors.  
 2. This Statement has been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (Ind-AS), prescribed under section, 133 of the Companies Act, 2013 and other recognised accounting practices and policies to the extent applicable.  
 3. An application has been filed with NCLT for merger of Chembond Polymers and Materials Limited with Chembond Material Technologies Private Limited both wholly owned subsidiaries of Chembond Chemicals Limited on 6<sup>th</sup> May, 2022. The scheme will be accounted for on receipt of order of the court and other approvals which are pending.  
 4. Key Numbers of Standalone Financial results (Rs. in Lakhs)

Particulars	Quarter ended 30.06.2023	31.03.2023	Quarter ended 30.06.2022	Year ended 31.03.2023
	Unaudited	Audited	Unaudited	Audited
Total Income from Operations (Net)	1,694.77	1,556.85	1,341.91	5,627.80
Profit Before Tax	205.78	120.55	5.17	457.37
Profit After Tax	223.14	86.09	(40.15)	395.93

5. The above is an extract of the detailed format of consolidated quarterly financial results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the consolidated and standalone quarterly financial results are available on the website of Stock Exchanges viz. www.bseindia.com and www.nseindia.com, and Company's website at www.chembondindia.com

For Chembond Chemicals Limited  
**Sd/- Nirmal V. Shah**  
 VC & Managing Director  
 DIN 00083853

Place : Mumbai  
 Date : 12th August, 2023

**MUNJAL AUTO INDUSTRIES LIMITED**  
 Regd. Office : 187, GIDC Industrial Estate, Waghodia - 391 760, Dist : Vadodra. Tel. No. (02668) 262421-22  
 CIN No. L34100GJ1985PLC007958, www.munjalauto.com, E Mail : cs@munjalauto.com, Fax No. (02668) 262427

**Extract of Unaudited Financial Results for the quarter ended June 30, 2023**  
 (₹ in Lacs)

Particulars	STANDALONE			CONSOLIDATED		
	Quarter ended 30-06-2023	Quarter ended 30-06-2022	Year ended 31-03-2023	Quarter ended 30-06-2023	Quarter ended 30-06-2022	Year ended 31-03-2023
	Unaudited	Unaudited	Audited	Unaudited	Unaudited	Audited
Total Income from operations	38,115.85	41,224.08	1,59,504.36	51,889.96	48,438.65	1,99,703.12
Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	1,378.57	1,162.04	4,513.22	1,428.79	1,113.21	2,260.45
Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	1,378.57	5,880.06	9,229.54	1,428.79	5,831.23	7,025.13
Net Profit (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	900.25	4,579.14	6,572.84	1,027.14	4,535.74	5,162.05
Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	912.71	4,583.32	6,622.71	1,047.19	4,552.39	5,242.25
Equity Share Capital (Face Value of Rs.2/- each)	2,000.00	2,000.00	2,000.00	2,000.00	2,000.00	2,000.00
Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Balance sheet of previous year	-	-	37,255.82	-	-	36,433.42
Earnings Per Share (after extraordinary items) (FV of Rs.2/- each) (Basic/Diluted EPS)	0.90	4.58	6.57	0.99	4.55	5.61

**Notes:**  
 1. The above is an extract of the detailed format of unaudited financial results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the aforesaid quarterly financial results is available on the Company's website at www.munjalauto.com and the Stock Exchange website at www.nseindia.com and www.bseindia.com.  
 2. The above unaudited financial results have been reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors in their respective meetings held on August 12, 2023.  
 3. The financial results for the quarter ended on June 30, 2023, have been reviewed by the Statutory Auditors as required under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.  
 4. The Holding Company's operations are limited to one Operating Segment namely, "Manufacturing of Auto Components". The Group has two reportable segments namely: "Manufacturing of Auto Components" and "Manufacturing of Composite Products & Moulds".  
 5. The profit for the quarter ended June 30, 2022, has been favorably impacted due to the transfer of Lease Hold Rights of the surplus land situated at Waghodia plant by ₹ 4,718.02 Lakhs shown as an exceptional item.  
 6. Figures for the previous periods have been regrouped to conform to the figures of the current period.

By order of the Board of Directors  
**Anuj Munjal**  
 Whole-Time Director  
 DIN: 02714266

Date: August 12, 2023  
 Place: Waghodia, Vadodra.

# हर घर तिरंगा अभियानामध्ये राष्ट्रप्रेमाचे सर्वत्र उत्स्फूर्त दर्शन

पुणे, दि. १३ : भारतीय स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवाचा समारोप करीत ७६ व्या स्वातंत्र्यदिनाचे स्वागत करण्यासाठी पिंपरी चिंचवड शहर भाजपा सज्ज झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात विविध उपक्रम राबवत राष्ट्रप्रेम जागृत केले जात आहे. यामध्ये शहरातील विविध शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी, वाचनालयासह प्रमुख चौकामधील नागरिकांना तिरंगा ध्वज भेट दिला जात आहे. यासाठी भाजपा शाखाध्यक्ष शंकर जगताप यांनी पुढाकार घेतला आहे.

भारत यंदा स्वातंत्र्याचा ७७ वा महोत्सव साजरा करणार असून, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्व भारतीयोंना हर घर तिरंगा मोहिमेमध्ये सहभागी होण्याचं आवाहन केले आहे. ही मोहीम म्हणजे आज्ञादी का अमृत महोत्सवमधील महत्वाचा भाग आहे. आज्ञादी का अमृत महोत्सव अंतर्गत देशभरामध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन सरकारच्या माध्यमातून करण्यात आले आहे. दि. १३ ते १४ ऑगस्टदरम्यान साजरा होणार असला तरी हर घर तिरंगा मोहिमेला दि. २ ऑगस्टपासून सुरुवात झाली आहे. हर घर तिरंगा अभियानाद्वारे सरकारची योजना आहे की भारतातील प्रत्येक घरावर राष्ट्रध्वज फडकावा. यासाठी सरकारने २० कोटी घरांचे लक्ष्य निश्चित केले आहे. यामधून राष्ट्रप्रेमाची भावना जागृत करावी, वाढविणे असा उद्देश आहे.

प्रदेश भाजपाच्या सुचनेनुसार, पिंपरी-चिंचवड शहर भाजपातर्फे

हे अभियाने सर्वसामान्यांपर्यंत पोचविले जात आहे. लहान वयातच मुलांमध्ये देशभक्ती जागृत करणे गरजेचे आहे. त्यामुळे सज्जान देशभक्तांची पिढी निर्माण होईल. या उद्देशाने शहरातील विविध

शाळांमध्ये, महाविद्यालयात जाऊन भाजपाचे पदाधिकारी विद्यार्थ्यांना तिरंगा ध्वज देत आहेत. या बरोबरच शहरातील प्रमुख चौकातील नागरिकांना देखील ध्वज देण्याचा स्तूत्य उपक्रम राबविला जात आहे.

## Chembond केमबॉण्ड केमिकल्स लिमिटेड

सीआयएन: एल२४१००एमएच१९७५पीएलसी०१८२३५  
 नोंदणीकृत कार्यालय: केमबॉण्ड सेक्टर, ईएल-७१, एमआयडीसी, महापे, नवी मुंबई-४००७१०.  
 ई-मेल: info@chembondindia.com, वेबसाईट: www.chembondindia.com

### ३० जून, २०२३ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता एकत्रित अलेखापरिचित वित्तीय निष्कर्षांचा अहवाल

अ. क्र.	विवरण	एकत्रित			
		संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेले वर्ष
		३०.०६.२०२३	३१.०३.२०२३	३०.०६.२०२२	३१.०३.२०२३
		अलेखापरिचित	लेखापरिचित	अलेखापरिचित	लेखापरिचित
१.	कार्यचलनातून एकूण उत्पन्न	११६६७.६६	१२३२९.६६	९,८०५.३२	४४४०८.०२
२.	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादामुळे आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	१०६४.४०	१३०७.९०	२०.०८	३३६६.७९
३.	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादामुळे आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	१०६४.४०	१३०७.९०	२०.०८	३३६६.७९
४.	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादामुळे आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	८७०.७३	१०१८.४६	(१३३.९०)	२४७६.०७
५.	कालावधीकरिता एकूण सर्वकाश उत्पन्न (कालावधीकरिता एकत्रित नफा/(तोटा) (करानंतर) आणि इतर सर्वकाश उत्पन्न (करानंतर))	८७४.६६	१०३०.३६	(१३२.६१)	२४९१.७७
६.	भरणा केलेले समभाग भांडवल (दर्शनी मूल्य रु.५/- प्रती शेअर)	६७२.४१	६७२.४१	६७२.४१	६७२.४१
७.	राखीव (मागील वर्षाच्या ताळेबंदप्रकात दिल्याप्रमाणे पुनर्मुल्यांकित राखीव राहणूक)	-	-	-	३११११.०१
८.	उत्पन्न प्रतिभाग (रु.५/- प्रत्येकी) (वार्षिकीकरण नाही) मूळ व सोमिकृत (ईपीएस)	६.४६	७.५८	(१.०२)	१८.३६

टीप: १. ३० जून, २०२३ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता वित्तीय निष्कर्षांचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि १२ ऑगस्ट, २०२३ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले आणि ते वैधानिक लेखापरिचितद्वारे मर्यादित पुनर्विलोकनावर अवलंबून आहे.

२. सदर अहवाल कंपनी (भारतीय लेखाप्रमाण) अधिनियम, २०१५ (इंग्रजी), कंपनी कायदा २०१३ च्या कलम १३३ आणि अन्य इतर लागू मर्यादित लेखा सराव व योजनेनुसार विहित पद्धतीत तयार केले आहेत.

३. केमबॉण्ड पॉलिमर्स अँड मटेरियल्स लिमिटेड यांचे केमबॉण्ड मटेरियल टेक्नॉलॉजिस्ट प्रायव्हेट लिमिटेड यांच्यासह विलिनीकरणकरिता एनपीएलटीकडे ६ मे, २०२२ रोजी अर्ज दाखल करण्यात आला आहे, सदर दोन्ही कंपन्या केमबॉण्ड केमिकल्स लिमिटेडच्या संपूर्णतः मालकीच्या उपकन्या आहेत.

४. एकमेव वित्तीय अहवालावरील कंपनीचे तपशील खालीलप्रमाणे:

विवरण	एकत्रित			
	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेले वर्ष
	३०.०६.२०२३	३१.०३.२०२३	३०.०६.२०२२	३१.०३.२०२३
	अलेखापरिचित	लेखापरिचित	अलेखापरिचित	लेखापरिचित
कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	१६९४.७७	१५५६.८५	१३४१.९१	५६२७.८०
करपूर्व नफा	२०५.७८	१२०.५५	५.१७	४५५.३७
करानंतर नफा	२२३.१४	८६.०९	(४०.१५)	३९५.९३

५. सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिव्हायर्समेंट) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली एकत्रित त्रैमासिक वित्तीय निष्कर्षांचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. एकमेव व एकत्रित वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण नमुना कंपनीच्या [www.chembondindia.com](http://www.chembondindia.com) आणि स्टॉक एक्सचेंजच्या [www.bseindia.com](http://www.bseindia.com) व [www.nseindia.com](http://www.nseindia.com) वेबसाईटवर उपलब्ध आहे.

केमबॉण्ड केमिकल्स लिमिटेडकरिता सही/- निर्मल ख्दी, शाह वीहीसी व व्यवस्थापकीय संचालक

दिनांक: २९ जुलै, २०२२  
 ठिकाण: मुंबई

## SKY GOLD LIMITED

CIN NO. L36911MH2008PLC181989  
 Regd. Office : Gala no 101,102,103, 1st Floor, Raja Ind Estate, Sarvodaya Nagar, Jain Mandir Road, Mulund (West) Mumbai City 400080.

### Statement of Un-audited Standalone Financial Results For the Quarter ended June 30, 2023

Sr. No.	Particulars	Quarter ended			
		30-06-2023 (Un-audited)	31-03-2023 (Audited)	30-06-2022 (Un-audited)	31-03-2023 (Audited)
1	Total Income from operations	37,569.81	26,991.89	31,271.65	115,380.07
2	Net Profit/(Loss) for the period (before tax, Exceptional and/or Extraordinary Items)	1,425.98	789.91	639.99	2,503.22
3	Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	1,425.98	789.91	639.99	2,503.22
4	Net Profit/(Loss) for the period after tax	1,067.17	608.04	528.98	1,860.88
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	1,356.64	557.02	770.91	2,247.18
6	Equity Share Capital				1,074.39
	Earning Per Share (EPS) on Face Value ₹ 10/-				
	(a) Basic	9.93	5.66	4.92	17.32
	(b) Diluted	9.93	5.66	4.92	17.32

### Additional information on Un-audited Standalone Financial Results is as follows:

- (a) The above is an extract of the detailed format of Un-audited Standalone Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Un-audited Financial Results for the quarter ended 30th June, 2023 available on the websites of the Stock Exchanges [NSE website \(URL: https://www.nseindia.com\)](http://www.nseindia.com), [BSE Limited website \(URL: https://www.bseindia.com\)](http://www.bseindia.com) and on the website of the Company (URL: [https://www.skygold.co.in](http://www.skygold.co.in)).
- (b) In compliance with Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the above Un-audited Standalone Financial Results for the quarter ended June 30, 2023, have been reviewed by the Audit Committee and subsequently approved by the Board of Directors at their meeting held on August 12, 2023, and have been subjected to the limited review by the statutory auditors of the Company.
- (c) The figures for the quarter ended 31st March, 2023 are balancing figures between the audited figures of the full financial and the published year to date figures upto the end of the third quarter of the previous financial year which are subjected to limited review.

### Statement of Un-audited Consolidated Financial Results For the Quarter ended June 30, 2023

Sr. No.	Particulars	Quarter ended			
		30-06-2023 (Un-audited)	31-03-2023 (Audited)	30-06-2022 (Un-audited)	31-03-2023 (Audited)
1	Total Income from operations	37,569.81	26,991.89	31,271.65	115,380.07
2	Net Profit/(Loss) for the period (before tax, Exceptional and/or Extraordinary Items)	1,425.98	789.91	639.99	2,503.22
3	Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	1,425.98	789.91	639.99	2,503.22
4	Net Profit/(Loss) for the period after tax	1,067.17	608.04	528.98	1,860.88
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	1,356.64	557.02	770.91	2,247.18
6	Equity Share Capital				1,074.39
	Earning Per Share (EPS) on Face Value ₹ 10/-				
	(a) Basic	9.93	5.66	4.92	17.32
	(b) Diluted	9.93	5.66	4.92	17.32

### Additional information on Un-audited Consolidated Financial Results is as follows:

- (a) The above is an extract of the detailed format of Un-audited Consolidated Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Un-audited Financial Results for the quarter ended 30th June, 2023 available on the websites of the Stock Exchanges [NSE website \(URL: https://www.nseindia.com\)](http://www.nseindia.com), [BSE Limited website \(URL: https://www.bseindia.com\)](http://www.bseindia.com) and on the website of the Company (URL: [https://www.skygold.co.in](http://www.skygold.co.in)).
- (b) In compliance with Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the above Un-audited Consolidated Financial Results for the quarter ended June 30, 2023, have been reviewed by the Audit Committee and subsequently approved by the Board of Directors at their meeting held on August 12, 2023, and have been subjected to the limited review by the statutory auditors of the Company.
- (c) The figures for the quarter ended 31st March, 2023 are balancing figures between the audited figures of the full financial and the published year to date figures upto the end of the third quarter of the previous financial year which are subjected to limited review.

For and on behalf of the Board Sd/- Mangesh Ramesh Chauhan Managing Director & CFO DIN No: 02138048

Place : Mumbai  
 Date : August 12, 2023

### जाहीर सूचना

श्री. हरिष प्रविणकर शाह हे युधिष्ठिर को-ऑपरेटिव्ह हॉलिंग सोसायटी लिमिटेड, पत्ता: एच.एल. कॉम्प्लेक्स, अहमदनगर, महाराष्ट्र, मुंबई-४०००६८ या सोसायटीचे सदस्य आहेत आणि सदर सोसायटीच्या इमारतीमधील ई विंगमधील फ्लॉट क्र.१०१ हे धाक आहेत, तसेच अनुक्रमक ६२६ ते ६३० हे भागप्रमाणे क्र. १२६ हे धाक आहेत, यांचे १०.०४.२०२० रोजी कोन्व्हेन्टीव्ह राबवताना न मेला निघून गेला.

सोसायटी याद्वारे, सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील, मरत समासदाच्या सदर शेअर्स व हितसंबंधाचे हस्तांतरण होण्यास यास किंवा अन्य दावेदारी/आक्षेप घेणाऱ्यांच्याकडून काही दावे किंवा आक्षेप असल्यास ते ह्या सूचनेच्या प्रसिध्दीपासून १४ दिवसांत सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील मरत समासदाच्या शेअर्स व हितसंबंधाच्या हस्तांतरणासाठी त्याच्या/त्यांच्या दावा/आक्षेपांच्या पुष्ट्यास अंगी कराव्यात आणि अन्य पुढाव्या प्रतीसह मागविण्यात येत आहेत.

जर दिलेल्या मुदतीत जर काही दावे/आक्षेप प्राप्त झाले नाहीत, तर मरत समासदाच्या सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील शेअर्स व हितसंबंधाची सोसायटी उपविधीतील तरतुदीमधील दिलेल्या मागिने व्यवहार करण्यास सोसायटी मोकळी असेल. जर सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील मरत समासदाच्या शेअर्स व हितसंबंधाच्या हस्तांतरणासाठी काही दावे/आक्षेप सोसायटीने प्राप्त केले तर, सोसायटीच्या उपविधीतील तरतुदीनुसार व्यवहार सोसायटी करवावाही करेल. सोसायटीच्या नोंदणीकृत उपविधीची प्रत दावेदार/आक्षेपकांद्वारे निरीक्षणकर्ता सोसायटीचे कार्यालय/सोसायटीचे सचिव यांच्याकडे सदर सूचना प्रसिध्दीच्या ताखेपासून कालावधी समाप्तीच्या तारखेपूर्वी सर्व कामकाजाच्या दिवशी रु.१०.०० ते रु.४.०० पर्यंत उल्लेख आहेत.

या वतीने व कारिता युधिष्ठिर को-ऑप.ही.सो.लि. सही/- (मा. सचिव)

ठिकाण: मुंबई दिनांक: १४.०८.२०२३

## SOBHAGYA MERCANTILE LIMITED

CIN NO: L45100MH1983PLC031671  
 B-61, Floor 6, Plot No. 210, B Wing, Mittal Tower, Free Press Journal Marg, Nariman Point, Mumbai- 400 021.  
 Tel no:022-22882125. Email Id: sobhagyamercantile@gmail.com Website: www.sobhagyamercantile.com

### Extract of Unaudited Standalone Financial Results for the Quarter ended on 30th June, 2023 (Rs. in Lacs)

Sr. No.	Particulars	Quarter ended		Year ended	
		Unaudited 30.06.2023	Audited 31.03.2023	Unaudited 30.06.2022	Audited 31.03.2023
1	Total Income from Operations	3,634.51	4,564.12	1,911.72	11,208.01
2	Net Profit/ (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary Items)	449.84	623.82	295.75	1,439.46
3	Net Profit/ (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	449.84	623.82	295.75	1,439.46
4	Net Profit/ (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	336.62	451.37	236.05	1,072.76
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/ (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	337.27	451.30	234.15	1,072.24
6	Paid up Equity Share Capital	24.00	24.00	24.00	24.00
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as per balance sheet	3,871.54	3,534.34	2,696.21	3,871.54
8	Earnings Per Share (of ₹ 10/- each)** (for continuing and discontinued operations) -				
	1. Basic:	140.53	188.04	97.56	446.77
	2. Diluted:	140.53	188.04	97.56	446.77

# - Exceptional and/or Extraordinary Items adjusted in the Statement of Profit and Loss in accordance with Ind-AS Rules / AS Rules, whichever is applicable.

Note: a) The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Annual Financial Results are available on the websites of the Stock Exchange(s) ([www.bseindia.com](http://www.bseindia.com)) and the Company's website ([www.sobhagyamercantile.com](http://www.sobhagyamercantile.com)). b) The impact on net profit/loss, total comprehensive income or any other relevant financial item (s) due to change(s) in accounting policies shall be disclosed by means of a footnote.

For and on behalf of the Board of directors Sd/- (Shrikant Bhandariya) Managing Director DIN: 02628216

Place : Nagpur  
 Date : 12.08.2023

## तेजनक्ष हेल्थकेअर लिमिटेड

सीन- एल८५१००एमएच२००८पीएलसी१७९३४  
 नोंदणीकृत कार्यालय: ए ६०१, मजला क्र. ६, केलास विडिनेस पार्क, वीर सायबर मार्ग, विक्रोळी - पश्चिम, मुंबई - ४०००७९.  
 टेल. क्र.: ०२२-२७५४ २३११ वेबसाईट: www.tejnaksh.com ई-मेल: instituteofurology@gmail.com

### ३० जून, २०२३ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता स्वतंत्र आणि एकत्रित लेखापरिचित वित्तीय निष्कर्षांचा अहवाल

अ. क्र.	विवरण	स्वतंत्र		एकत्रित			
		संपलेली तिमाही	मागील संपलेल्या वर्षातून संपलेली तिमाही संवोधित (अलेखापरिचित)	संपलेली वर्ष	संपलेली तिमाही	मागील संपलेल्या वर्षातून संपलेली तिमाही संवोधित (अलेखापरिचित)	संपलेली वर्ष
		३०.०६.२०२३ (अलेखापरिचित)	३०.०६.२०२२ (अलेखापरिचित)	३१.०३.२०२३ (अलेखापरिचित)	३०.०६.२०२३ (अलेखापरिचित)	३०.०६.२०२२ (अलेखापरिचित)	३१.०३.२०२३ (अलेखापरिचित)
१.	कार्यचलनातून एकूण उत्पन्न	१९१.८९	१८५.७७	७३३.५९	३०२.५९	२८८.४८	१९७२.७७
२.	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, विशेष साधारण बाबपूर्व)	२२.२५	६६.९२	१९६.२८	२१.४८	७७.५५	२५१.२५
३.	करपूर्व निव्वळ नफा/(तोटा) (कर, विशेष साधारण बाबीनंतर)	२२.२५	६६.९२	१९६.२८	२१.४८	७७.५५	२५१.२५
४.	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	१६.६८	५०.२९	१३९.२६	६.६३	५८.६३	१८९.५६
५.	एकूण वित्तून उत्पन्न (कर नंतर) कालावधीसाठी आणि (कर नंतर) इतर व्यापक उत्पन्न	१६.६८	५०.२९	१३९.२६	६.६३	५८.६३	१८९.५६
६.	समभाग भांडवल	१०१५.६८	१०१५.६८	१०१५.६८	१०१५.६८	१०१५.६८	१०१५.६८
७.	राखीव (पुनर्मुल्यांकन राखीव वगळता)						
८.	प्रति शेअर उत्पन्न (विशेष साधारण बाबपूर्व) (रु.१०/- प्रत्येकी)	०.०८	०.४९	०.६८	०.०८	०.५५	०.८३
	१. मूळ	०.०८	०.४९	०.६८	०.०८	०.५५	०.८३
	२. सोमिकृत	०.०८	०.४९	०.६८	०.०८	०.५५	०.८३
९.	प्रति शेअर उत्पन्न (विशेष साधारण बाबीनंतर) (रु.१०/- प्रत्येकी)	०.०८	०.४९	०.६८	०.०८	०.५५	०.८३
	१. मूळ	०.०८	०.४९	०.६८	०.०८	०.५५	०.८३
	२. सोमिकृत	०.०८	०.४९	०.६८	०.०८	०.५५	०.८३

टीप: १) ३० जून २०२३ रोजी संपलेल्या तिमाहीसाठी तेजनाक्ष हेल्थकेअर लिमिटेड ('कंपनी') च्या अलेखापरिचित एकत्रित आर्थिक निकालांचे ('विधान') लेखापरिचित जोखीम आणि अनुपालन समितीने पुनर्विलोकन केले आहे आणि १२ ऑगस्ट २०२३ रोजी संचालक मंडळाने मंजूर केले आहे. कंपनीच्या वैधानिक लेखापरिचिताने उपासक निकालांचे मर्यादित पुनर्विलोकन केले आहे.

२) स्टेटमेंट मागील लेखा मानक ३४ अंतर्गत आर्थिक अहवाल मध्ये नमूद केलेल्या मान्यता आणि मापन तत्वांनुसार तयार केले गेले आहे, जे कंपनी कायदा, २०१३ च्या कलम १३३ अंतर्गत विहित केलेले आहे आणि त्याखालील संबंधित नियमांसह वाचते आहे आणि (लिसेटी ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिव्हायर्समेंट) विनियम, २०१५ च्या नियमानुसार प्रकाशित केले.

३) कंपनीचा ऑपरिंग सेगमेंट 'मॅडिकल आणि हेल्थकेअर सर्विसेस' आहे. कंपनीकडे एक ऑपरिंग सेगमेंट असल्याने, सेबी विनियमवलीच्या अनुसूची खंड च्या भाग अ च्या खंड (ड) सह वाचलेल्या विनियम ३३(१)(ल) नुसार विभागाशी संबंधित प्रकटीकरण लागू नाही.

४) वरील सेबी (लिसेटी ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिव्हायर्समेंट) विनियम, २०१५ च्या नियम ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजमध्ये दाखल केलेल्या त्रैमासिक आर्थिक निकालांच्या तपशीलवार स्वरूपाचा उ